

September 7, 2024

**BSE Limited** 

Sir Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Fort, Mumbai – 400 001 Security Code: 532628

Dear Sir/ Madam,

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, 5<sup>th</sup> Floor, Plot No. C-1, Block G Bandra Kurla Complex, Mumbai – 400 051 Scrip code: 3IINFOLTD

Sub: Newspaper Advertisement

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith newspaper cuttings of the Notice giving intimation of 31<sup>st</sup> Annual General Meeting of the Company scheduled to be held on Monday, September 30, 2024 at 11:30 a.m. (IST) through Video Conferencing / Other Audio-visual Means, published in the following newspapers:

- a. Financial Express (English)
- b. Mumbai Lakshdeep (Marathi)

The aforesaid information is being hosted on the Company's website www.3i-infotech.com.

You are requested to take the same on record.

Thanking you.

Yours faithfully, For 3i Infotech Limited

Varika Rastogi Company Secretary

Encl: As Above

### **FINANCIAL EXPRESS**

## TRANSPORT CORPORATION OF INDIA LIMITED

Corporate Identity Number (CIN): L70109TG1995PLC019116

Registered Office: Flat No. 306 & 307, 1-8-271 to 273, 3rd Floor, Ashoka Bhoopal Chambers, S P Road, Secunderabad, Telangana, 500 003

Tel.: +91 40 2784 0104; Fax: +91 40 2784 0163

Website: www.tcil.com; Email: secretarial@tcil.com Contact Person: Archana Pandey, Company Secretary and Compliance Officer

### NOTICE TO ELIGIBLE SHAREHOLDERS IN REGARD TO BUYBACK OF EQUITY SHARES

- 1. This advertisement ("Advertisement") is being issued by Transport Corporation of India Limited ("Company"), to the Eligible Shareholders holding Equity Shares as on the Record Date (i.e., Wednesday, September 04, 2024), in regard to the buyback of up to 13,33,333 (thirteen lakh thirty three thousand three hundred and thirty three only) fully paid-up equity shares of the Company, each having a face value of INR 2/- (Indian Rupees two only) ("Equity Shares"), on a proportionate basis, through the "tender offer" route in accordance with the Securities and Exchange Board of India (Buy-Back of Securities) Regulations, 2018, as amended ("Buyback Regulations") using Stock Exchange Mechanism, at a price of INR 1,200/- (Indian Rupees one thousand two hundred only) per Equity Share, payable in cash, for an aggregate amount not exceeding INR 160,00,00,000/- (Indian Rupees one hundred and sixty crore only) excluding Transaction Costs ("Buyback").
- 2. The Public Announcement dated Monday, August 26, 2024 for the Buyback of shares was published on Tuesday, August 27, 2024 in Financial Express, Jansatta and Nava Telangana (Hyderabad edition).
- 3. On Friday, September 06, 2024, the Company has also sent the Letter of Offer dated Friday, September 06, 2024 along with the Tender Form electronically to all Equity Shareholders/ Beneficial Owners of Equity Shares as on the Record Date who have registered their e-mail IDs with the Depositories/ the Company, in accordance with the Buyback Regulations and such other circulars or notifications, as may be applicable. Further, in terms of Regulation 9(ii) of the Buyback Regulations, if the Company receives a request from any Eligible Shareholder for a physical copy of the Letter of Offer, the same shall be provided. Please refer to paragraph 20.3 of the Letter of Offer for further details.
- 4. The brief schedule of activities in relation to the Buyback are set out below:

Activity	Date	Day Tuesday	
Buyback Opening Date	September 10, 2024		
Buyback Closing Date	September 17, 2024	Tuesday	
*Last date of receipt of completed Tender Form and other specified documents by the Registrar to the Buyback	September 17, 2024	Tuesday	

<sup>\*</sup>In case the Eligible Shareholder holds Equity Shares in physical form.

For a detailed schedule of activities, please refer to the Letter of Offer.

The details of the Buyback Entitlement are as follows:

Category	9 Equity Shares out of every 71 Equity Shares held on the Record Date			
Reserved Category				
General Category	12 Equity Shares out of every 763 Equity Shares held on the Record Date			

\*The above Ratio of Buyback is approximate and provides an indicative Buyback Entitlement. Any computation of entitled Equity Shares using the above Ratio of Buyback may provide a slightly different number due to rounding-off. The actual Buyback Entitlement for Reserved Category for Small Shareholders is 12.6814718623502% and General Category for all other Eligible Shareholders is 1.57279158936683%.

- For further information on the ratio of Buyback as per the Buyback Entitlement in each category, please refer paragraph 19.6 of the Letter of Offer.
- 7. The % shareholding as provided in the table at paragraph 6.1.1 of the Public Announcement for Vineet Agarwal, Dharmpal Agarwal, Priyanka Agarwal, Dharmpal Agarwal - TCI Trading and Bhoruka Supply Chain Solutions Holdings Limited should be read as 3.90%, 1.06%, 3.80%, 6.39% and 44.20% respectively and accordingly the total % shareholding held by members of Promoter Group and persons in control of the Company is to be read as 68.82%.
- 8. The % shareholding as provided in the table at paragraph 6.1.3 of the Public Announcement for Jasjit Singh Sethi should be read as 0.18% and accordingly the total % shareholding held by the Directors and Key Managerial Personnel of the Company (other than members of the Promoter Group) is to be read as 0.42%.
- Details regarding the Equity Shares or other specified securities in the Company that were purchased or sold by the directors and key managerial personnel of the Company, during the 6 (Six) months preceding the date of the Board Meeting, as provided in paragraph 6.2 of the Public Announcement, include the following:

Name	Aggregate no. of Equity Shares acquired / (sold)	Nature of transaction	Maximum price per Equity Share (INR)*	Date of maximum price	Minimum price per Equity Share (INR)*	Date of minimum price
Ishwar Singh Sigar	(1,035)	Market sale	916.10	June 24, 2024	916.00	June 24, 2024

Note: \* Excluding transaction costs such as brokerage, STT etc.

- 10. Eligible Shareholders can also check their Entitlement on the website of the Registrar to the Buyback by following the steps given below:
  - Click on https://kosmic.kfintech.com/karisma/buybackofferv2.aspx
  - Select the name of the Company Transport Corporation of India Limited
  - Select holding type "Physical" or "NSDL" or "CDSL" or "PAN"
  - Based on the option selected above, enter your "Folio Number" or "NSDL DPID/Client ID" or "CDSL Client ID" or "PAN"
  - Click on submit
  - Then click on 'View' button
  - The entitlement will be provided in the pre-filled 'FORM OF ACCEPTANCE-CUMACKNOWLEDGEMENT'

11. Acopy of the Letter of Offer (along with the Tender Form and Form SH-4) shall be available on the websites of the

- Company (www.tcil.com), the website of Manager to the Buyback (www.ambit.co), Registrar to the Buyback (www.kfintech.com), SEBI (www.sebi.gov.in), NSE (www.nseindia.com) and BSE (www.bseindia.com). In terms of Regulation 24(i)(a) of the Buyback Regulations, the Board accepts full and final responsibility for
- all the information contained in this Advertisement and confirms that this Advertisement contains true, factual and material information and does not contain any misleading information.
- Capitalised terms used but not defined in this Advertisement shall have the meaning ascribed to such terms in the Letter of Offer.

MANAGER TO THE BUYBACK
<b>AMBIT</b>
Acumen at work

### **Ambit Private Limited**

Address: Ambit House, 449,

Senapati Bapat Marg, Lower Parel,

Mumbai - 400 013, Maharashtra, India Tel. no.: +91 22 6623 3030;

Contact person: Raghav Choudhary /

Siddhesh Deshmukh

Email: TCIL.Buyback@ambit.co

Date: September 06, 2024

Place : Gurugram

Website: www.ambit.co

SEBI Registration No.: INM000010585 CIN: U65923MH1997PTC109992

> For and on behalf of the Board of Directors of Transport Corporation of India Limited

REGISTRAR TO THE BUYBACK

KFINTECH

Address: Selenium Tower- B, Plot No 31 & 32

Gachibowli, Financial District Nanakramguda,

Tel. no.: +91 40 6716 2222/ 1800 309 4001

Contact person: M Murali Krishna

Email: tcil.buyback@kfintech.com

CIN: L72400TG2017PLC117649

Website: www.kfintech.com

Serilingampally, Hyderabad, Telangana - 500032

Investor Grievance ID: einward.ris@kfintech.com

SEBI Registration Number: INR000000221

KFin Technologies Limited

Sd/-Ms Archana Pandey

Company Secretary and Compliance Officer

Membership No.: A23884

KOTHARI INDUSTRIAL CORPORATION LIMITED

CIN: L74110TN1970PLC005865 Regd. Office: 'Kothari Buildings' 114, Mahatma Gandhi Sala Nungambakkam, Chennai - 600 034 Website: www.kotharis.in, Phone No: 044-28334565 Email id: enquiries@kotharis.in

### NOTICE

NOTICE is hereby given that the 54rd Annual General Meeting of the Company will be held at 11.00 a.m. on Monday, 30" September, 2024 through video conferencing / Other Audio-Visual Means ("VC/OAVM") In compliance with the Ministry of Corporate Affairs vide its Circular No. 09/2023 dated September 25, 2023 read with circular No.10/2022 dated December 28, 2022 read with Circular No. 02/2022 dated May 05, 2022 read with Circular No.21/2021 dated December 14, 2021 read with Circular No.02/2021 dated January 13. 2021 read with Circular No. 20/2020 dated May 05, 2020, Circular No. 14/2020 dated April 8, 2020 read with Circular No.17/2020 dated April 13, 2020 and as well as SEBI circulars, without the physical presence of the Members at the AGM Venue.

In compliance with the aforesaid MCA and SEBI Circulars, the notice of the AGM along with the Annual Report 2023-2024 have been sent through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/ Depositories. Members may note that the Notice calling the AGM is also available on the Company's website www.kotharis.in, website of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com, and on the website of CDSL (agency for providing e-voting facility) at www.evotingindia.com.

All the items of Ordinary business as set out in the notice of AGM may be transacted through remote e-voting and e-voting at the AGM.

The voting period begins on 27" September 2024 at 09.00 a.m. and ends on 29" September 2024 at 05.00 p.m. Remote e-voting shall not be allowed beyond 29th September, 2024 at 5.00P.M. Cut-off date for determining the eligibility to vote through electronic means or at the AGM will be 23rd September 2024. Detailed procedures for remote e-voting / e-voting during the 54" AGM is provided in the Notice of the AGM.

owners maintained by the depositories of NSDL/CDSL as on the cut-off date (23.09.2024) only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at the AGM. After dispatch of the notice, any person who acquires shares of the Company and becomes member of the Company as on the out-off date i.e. Monday, 23" September 2024 may obtain the login ID and password by sending an email to enquiries@kotharis.in or helpdesk.evoting@cdslindia.com by mentioning their Folio No./DP ID and Client ID No. However, if you are already registered with CDSL for remote evoting then you can use your existing user ID and password for casting your vote.

A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial

Additionally, the facility of e-voting shall also be available at the time of AGM for members attending the meeting who have not already cast their vote by remote e-voting shall also be able to exercise their right during the AGM. The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast

Notice is also given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and rules 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 that the Register of Members and Share Transfer books shall remain closed from 24.09.2024 to 30.09.2024 (Both days inclusive) for the purpose of Annual General Meeting

Manner of registering /updating mobile number and email address:

1. For Physical shareholders - please provide necessary details like Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) by email to company/rta email id viz:companysecretary@kotharis.in/ yuvraj@integratedindia.in

2, For demat shareholders - Please update your email id & mobile no. with your respective depository Participant (DP).

3. For individual demat shareholders - Please update your email id & mobile no. with your respective depository Participant (DP) which is mandatory while e-Voting & joining virtual meetings through depository.

The company has appointed Mr. N Ganesan, a practicing Chartered Accountant as the scrutinizer for conducting the remote e-voting and e-voting process during the AGM in a

If you have any queries or feedback relation to voting by electronic means you may mail to elpdesk,evoting@cdslindia.com or contact Mr. Mehboob Lakhani (022-23058543) or Mr Rakesh Dalvi (022-23058542) or Mr. Nitin Kunder (022-23058738)

By order of the Board For Kothari industrial corporation limited

Date: 07/09/2024 Place: Chennai

Company Secretary and Compliance Officer

Anil Kumar Padhiali



### VRAJ IRON AND STEEL LIMITED

CIN: U27101CT2004PLC016701 Registered Office: First Floor, Plot No. 63 & 66, Ph No. 113 Mother Teresa

Ward No.43, Jalvihar Colony, Raipur (C.G.) 492001. Tel No.: 0771-4059002 Website: www.vrajtmt.in | Email: info@vrajtmt.in

### NOTICE OF 20TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the Twentieth Annual General Meeting ('AGM') of the Company is scheduled to be held on Monday, September 30, 2024 at 01:00 Noon at Hotel Ariena, Infront of Oswal Petrol Station, VIP Road, Raipur (C.G) 492001.

Pursuant to General Circular No. 09/2023 dated September 25, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs, and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023, issued by Securities and Exchange Board of India and in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("Act") and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, ("SEBI Listing Regulations") Copies of Annual Report for Financial Year 2023 - 24 including Notice of AGM, Financial Statement (along with Board's Report and its Annexures, Auditor's Report and other documents required to be attached therewith) has been sent only through electronic mode on Friday, September 06, 2024 to those Members whose e-mail addresses are registered with Depository Participants (DPs). Members may note that, the Notice of the AGM and the Annual Report for Financial Year 2023-24 is availabe on the Company's website www.vrajtmt.in, website of stock exchanges, i.e. BSE India Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at https://www.evoting.nsdl.com.

In compliance with provisions of section 108 of the Act read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014, and Regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide its Members facility to cast their vote by electronic means on all businesses as set forth in the Notice, through electronic voting (remote e-voting) facility extended by NSDL. Further, pursuant to the provisions of the Act and SEBI Listing Regulations and the for the purpose of determining entitlement of the Members to receive Notice for AGM as well as cast their votes through electronic means, the Board of Directors of the Company has decided as below.

- 1] Date of Commencement of Sending Notice: Friday, September 06, 2024.
- Cut-Off Date to record the entitlement of the Members to cast their votes through electronic means: September 23, 2024.
- Date and Time of Commencement of E-Voting Period: September 26, 2024
- 4] Date and Time of Closure of E-Voting Period: September 29, 2024 at 5:00

In case a person has become a member of the Company after dispatch of AGM Notice, but on or before the Cut-Off date i.e. September 23, 2024, such person may obtain the User ID and Password for e-voting from NSDL by sending an e-mail request on evoting@nsdl.co.in or call at 022- 48867000 or 022-24997000 and may cast the vote by following the instructions and process of e-voting as provided in the Notice of AGM and on website of NSDL i.e.

www.evoting.nsdl.com The members may note that:

- a. Remote e-voting facility shall not be allowed beyond the date and time
- Members holding shares as on Cut-Off date, i.e. September 23, 2024, may cast their vote either through remote e-voting facility during the period stated above or through voting by ballot at AGM.
- Members who have cast their vote through remote e-voting facility may participate in the AGM but shall not be entitled to cast their vote at AGM.
- The person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the Cut-Off date, i.e. September 23, 2024, shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting in the AGM;

In case of any queries relating to e-voting, members / beneficial owners may

refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual

available for them at the download section of www.evoting.nsdl.com or call at the above mentioned Phone number or send request to Mr. Pritam Dutta, Assistant Manager, NSDL at evoting@nsdl.co.in or the undersigned on the above mentioned contact details who is responsible to address the grievances connected with facility for voting by electronic means. Individual Shareholders holding securities in Demat mode with CDSL Shareholders facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by

sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800 22 55 33. Individual Shareholders holding securities in Demat mode with NSDL Shareholders facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at toll free no. 022-4886 7000 and 022-2499 7000. The members who have not registered their e-mail address with the Company

or Depository are requested to register it by following the procedure as mentioned in the Notice of AGM. The manner of remote e-voting for the members are provided in the Notice of AGM.

Priya Namdeo

For VRAJ IRON AND STEEL LIMITED

Company Secretary & Compliance Officer

### EASTCOAST STEEL LIMITED

CIN:L27109PY1982PLC000199

Registered Office: A-123, Royal Den Apartments, 16, Arul Theson Street, Palaniraja Udayar Nagar, Lawspet, Pondicherry - 605008. Website: www.eastcoaststeel.com | E-mail: esl.compliance@gmail.com Tel: 022 - 40750100 | Fax: 022 - 22044801

NOTICE OF 41<sup>57</sup> ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 41" Annual General Meeting ("AGM") of the members of Eastcoast Steel Limited ("the Company") shall be held on Monday, September 30, 2024 at 03:00 p.m. through Video Conferencing/Other Audio Visual Means ("VC/OAVM") only, to transact the businesses as set out in the Notice of the AGM. Pursuant to the General Circular No. 10/2022 dated December 28, 2022, and other circulars issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') read with the Securities and Exchange Board of India ("SEBI") Circular no. SEBI/HO/ CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 ("SEBI Circulars"), the Company has sent the Notice of AGM along with the Integrated Annual Report for the Financial Year 2023-24 on September 06, 2024 through electronic mode only to those members whose e-mail addresses are registered with the Company/Depositories/Registrar and Share Transfer Agent.

website of the Company at www.eastcoaststeel.com and can also be accessed from at relevant section of the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited ("BSE") viz. www.bseindia.com. The AGM Notice is also available on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com. Members are further informed as follows: Members holding shares in physical mode and who have not updated their e-mail address with the Company are requested to update their e-mail addresses by submitting Form ISR-1 (available on the website of the Company

The Integrated Annual Report of the Company for the Financial Year 2023-24, inter alia

containing the Notice and the Explanatory Statement of the AGM is available on the

- www.eastcoaststeel.com) duly filed and signed along with requisite supporting documents to Link Intime India Private Limited at C-101, 247 Park, 1st Floor, L.B.S. Marg, Vikhroli (W), Mumbai - 400083; Members holding shares in dematerialised mode are requested to register/update their
- e-mail address with the relevant Depository Participants.
- The instructions for joining the AGM and the manner of participation in the remote electronic voting or casting vote through the e-voting system during the AGM are provided in the Notice of the AGM. **CUT-OFF DATE**

The Company has fixed Monday, September 23, 2024 as the as Cut-off date for

determining the members eligible to vote on all resolutions set out in the AGM Notice. Members are requested to carefully read the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or

Place : Pondicherry

Date: September 07, 2024

voting at the AGM.

For Eastcoast Steel Limited P. K. R. K. Menon

Company Secretary

By Order of the Board of Directors



**Mideast Integrated Steels Limited CIN**: L74899DL1992PLC050216 Registered Office: H-1, Zamrudpur Community Centre, Kailash Colony, New Delhi-110048

Ph. No: 011-29241099, 41587085, 40587083, Website: www.mescosteel.com

NOTICE

NOTICE is hereby given that the 31st Annual General Meeting (AGM) of the members of the Company will be held on Monday, 30th September, 2024, at 11.00 A.M. through Video Conferencing ("VC")/ Other Audio-Visual Means "OAVM"), to transact the Ordinary and Special Business as set out in the notice of the 31st AGM in compliance with the General Circulars 2/2022 and 19/2021, other circulars issued by MCA and SEBI circular dated May 13, 2022. The deemed venue for the AGM shall be the Registered Office of the Company. The electronic copy of the Notice of 31st AGM setting out the business to be transacted at the meeting together with the Annual Report of the Company for the

financial year 2023-24 including instructions for remote e-voting has been sent to the Members whose e-mail ids are registered with the Company/ Depository

participants for communication. For those who have not registered their e-mail ids can obtain the copy of Annual Report 2024 from the website of the Company i.e. www.mescosteel.com and website of stock exchange i.e. www.bseindia.com and website of NSDL www.evoting.nsdl.com. Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 (Act) read with the SEBI (LODR) Regulations, 2015, as amended, the Register of Members and the share transfer books of the Company will remain closed from Tuesday. 24th September,

2024 to Monday, 30th September, 2024 (both days inclusive) for the purpose of

As per Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies

(Management and Administration) Rules, 2014, as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, the Company is pleased to provide the facility to its members to exercise their right to vote by electronic means ("Remote e-Voting"). The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) to provide e-voting facility to the Members of the Company. The Remote e-Voting facility shall commence on Friday, 27th September 2024

at 9:00 AM and end on Sunday, 29th December 2024 at 5:00 PM. The Remote

e-Voting shall not be allowed beyond the aforesaid date and time. A person, whose

name appears in the Register of Members/Beneficial Owners as on the Cut-off Date, i.e., 24th September 2024, shall only be entitled to avail the facility of Remote e-Voting/voting at the meeting. A person, who becomes member of the Company after dispatch of the notice of the meeting and holding shares as on the Cut-off Date, may obtain the Login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or admin@skylinerta.com. If

you are already registered with NSDL for e-voting then you can use your existing Login ID and password for casting your vote. The members who have cast their vote by Remote e-Voting prior to the meeting

may attend themeeting, but shall not be entitled to cast their vote again. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-990 or send a

request to Ms. Pallavi Mahatre at evoting@nsdl.co.in By order of the Board of Directors


Place: New Delhi Date: 30.07.2024

meeting ("e-voting").

For Mideast Integrated Steels Limited Shipra Singh Rana

Director

DIN: 00137209



### 3i Infotech Limited

Corporate Identification Number (CIN): L67120MH1993PLC074411 Registered Office: Tower # 5. International Infotech Park, Vashi Station, Complex. Navi Mumbai - 400 703 Tel No: (91-22) 7123 8000 E-mail: investors@3i-infotech.com Website: www.3i-infotech.com

### NOTICE OF THE 31<sup>ST</sup> ANNUAL GENERAL MEETING Notice is hereby given that the 31" Annual General Meeting ("AGM") of the

Members of 3i Infotech Limited (the "Company") will be held on Monday, September 30, 2024 at 11:30 a.m. (IST) through Video Conferencing ("VC") Other Audio-visual Means ("OAVM") to transact the business as set out in the notice of AGM dated August 14, 2024, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 (the "Act") and rules framed thereunder read with Ministry of Corporate Affairs, Government of India ("MCA") General Circular No. 11/2022 dated December 28, 2022, General Circular No. 2/2022 dated May 5, 2022 read with circulars dated December 31, 2020, September 28, 2020, June 15, 2020, April 13, 2020 and April 8, 2020 (collectively referred as "MCA Circulars") and the Securities and Exchange Board of India ("SEBI") vide circulars dated January 5, 2023, May 13, 2022, January 15, 2021 and May 12, 2020 (collectively referred as "SEBI Circulars") without the physical presence of the Members at a common venue. For the purpose of the AGM, National Securities Depository Limited ("NSDL") will be providing the necessary facility for voting through remote electronic voting ("remote e-voting") and for participating in the AGM through VC / OAVM facility and voting through electronic voting system during the

Pursuant to provisions of Sections 101 and 136 of the Act and rules made thereunder and in terms of MCA Circulars and SEBI Circulars, the notice of AGM, procedure and instructions for e-voting and Annual Report for the financial year 2023-2024 ("Notice and Annual Report") will be sent by e-mail to all those Members whose names appear in the register of Members and whose e-mail address(es) are registered with the Company or the Registrar and Share Transfer Agent or the Depository Participant(s) as on the record date i.e. Friday, August 30, 2024 and physical copy of the Notice and Annual Report will be sent only to those Members who specifically request for the same.

Members who have not registered their e-mail address and mobile numbers are requested to register the same in respect of shares held in electronic form with the Depository through their concerned Depository Participant and in respect of shares held in physical form, by writing to the Company's Registrar and Share Transfer Agent at investors@3i-infotech.com The copy of the Notice along with the Annual Report will also be available on

the website of the Company, viz. www.3i-infotech.com and on the websites of the Stock Exchanges where the equity shares of the Company are listed i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and also available on the website of NSDL i.e. www.evoting.nsdl.com Members will be provided with the facility to cast their votes on all resolutions. set out in the Notice of the AGM using remote e-voting or through e-voting

during the AGM. Detailed procedure for remote e-voting / e-voting at AGM will be provided in the Notice of the AGM. Members can attend the AGM through VC OAVM facility only by following procedure as set out in the Notice of the AGM. In terms of SEBI Circular dated December 9, 2020, on e-voting facility provided by listed Companies, Individual Members holding securities in demat mode are allowed to vote through their demat account maintained with Depositories and Depository Participants. Members are required to update their mobile number and e-mail address correctly in their demat account in order to access e-voting facility.

For any queries or grievances relating to remote e-voting, Members may please contact Mr. Amit Vishal, Deputy Vice President or Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, National Securities Depository Limited, 301, 3rd Floor, Naman Chambers, G Block, Plot No- C-32, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai-400051 or at 022 48867000 or evoting@nsdl.com.

> By Order of the Board of Directors Varika Rastogi

Date: September 6, 2024 **Company Secretary** Place: Navi Mumbai 

financialexp.epapr.in

Place: Raipur

Date: 06-09-2024

### 😢 शनिवार, दि. ०७ सप्टेंबर २०२४

# सुधाकर गुरव व अश्विनी कुलकर्णी आदर्श

## शिक्षक पुरस्काराने सन्मानित

**दि.६** : असून दरवर्षी या सत्कार इंग्लिश र-कूल सातारामधील शिक्षक सुधाकर गुरव यांना यंदाचा शालामाऊली आ.ब.कग्राळकर आदर्श शिक्षक पुरस्कार व गणित विज्ञान शिक्षिका अश्विनी वैभव कुलकर्णी यांना यंदाचा गोविंद बेडकिहाळ गणित,विज्ञान आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

येथील सातारा इंग्लिश स्कूलच्या गणेश कलादालनात आयोजित शिक्षक दिनाच्या कार्यक्रमांमध्ये सत्कार मूर्तींचा सोहळा न्यू इंग्लिश स्कूलचे माजी मुख्याध्यापक व ज्येष्ठ शिक्षण तज्ञ आनंदराव उर्फ अण्णा कंग्राळकर , ज्येष्ठ साहित्यप्रेमी सुहास रानडे व शालेय समितीचे अध्यक्ष अमित कूलकर्णी यांच्या हरन्ते सन्मानचिन्ह सन्मानपत्र श्रीफळ शाल

न्यू इंग्लिश स्कूलच्या शालाप्रमुख सुजाता पाटील यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात माऊलीच्या शाळा वतीने शाळेचे माजी अण्णा मुख्याध्यापक कंग्राळकर माजी शिक्षक गोविंदराव बेडकिहाळ यांनी सर्व शिक्षकांच्या साठी आदर्श शिक्षक पुरस्कार व निवड पुरस्कारामुळे खरोखरच वेगळी ऊर्जा मिळाली

येथील डेक्कन एज्युकेशन सोहळ्याचे आयोजन केले सोसायटी, पुणे संचलित जाते हा एक औचित्यपूर्ण असा कार्यक्रम असून यामुळे खरोखरच शिक्षक बंधू-भगिनींना वेगळी ऊर्जा मिळत आहे या कार्यक्रमात अण्णा कंग्राळकर यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार एनसीसी चे चीफ ऑफिसर सुधाकर दत्तात्रय गुरव प्रदान करण्यात आला, तर गोविदराव बेडकीहाळ गणित विज्ञान शिक्षक शाळेच्या पुरस्कार उपशिक्षिका अश्विनी वैभव कुलकर्णी यांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुहास रानडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला सोहळ्यात .सत्कार शाळेच्या सातवीतील विद्यार्थ्याने सरांचे सुधाकर गुरव रेखाटलेले चित्र प्रदान करण्यात आले तसेच एनसीसी कॅडेट ग्रुपच्या वतीने ही सुधाकर गूरव यांचा सन्मान करण्यात आला. परिचय कल्याणकर यांनी करून दिला सत्काराला उत्तर देताना सुधाकर गुरव म्हणाले की, शालामाऊलीने मला दिलेली ही शाबासकीची थाप आणि हा पुरस्कार व मी माझे आई-वडील यांना समर्पित आज आदर्श म्हणून माझी केलेली भविष्यातही गणित विज्ञान शिक्षक मी माझ्या कार्यातून पुरस्कार सुरू केला .या निश्चितच दाखवून देणार सर्व शिक्षकांना एक अधिकच ऊर्जा प्राप्त झाली आहे.

## नवी मुंबईत नागरिकांमध्ये आजाराबाबत प्रभावीपणे जनजागृती

असणारी

डासोत्पत्ती

स्थाने उदा. पाणी साठवुन

ठेवलेले ड्रम ओढणी, धोतर

बंधिस्त करणे. त्याबरोबर

पाणी साठविण्याची भांडी

व टाक्या बंधिस्त करणे

व आठवड्यातून एक

दिवस स्वच्छ करून कोरडे

ठेवणे / भंगार साहित्य

टायर्स इत्यादी नष्ट करणे

शिट. ताडपत्री यामध्ये

पाणी साचु देवु नये व ताप

येताच त्वरीत डॉक्टरांचा

सल्ला घेणे या बाबत

करून, सदर बाबतीत

आवाहन करण्यात आले.

डासउत्पत्ती स्थाने नष्ट

केली तरच तसेच आपले

घर व परिसर स्वच्छता

पाणी

रन्वच्छ ध्रुवुन वापरणे,

उघडयावरचे अञ्च खाणे

टाळले तर नवी मुंबईत

हिवताप / डेग्यु राग्ण

घालणे

आयुक्त, डॉ. कैलास शिंदे,

यांनी केले आहे.

असे आवाहन

प्रोत्साहित

आरोग्य

कार्यवाही

मुंबईच्या

घरातील

उकळून

भाजीपाला

आजारावर

शक्य

घराभोवतालची

नागरीकांना

तरी

विभागाच्या

नागरीकांनी

ठेवणे,

साथरोग

आळा

होईल,

पिणे,

सोबतच नवी

छतावरील प्लास्टीक

नवी मूंबई, दि.६: नवी घराभोवती व घरांतर्गत मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये हिवताप जलजन्य व साथरोग आजाराचा प्रसार किंवा साडीच्या कपड्याने रोखणेसाठी, नमुंमपा, आरोग्य विभागामार्फत विशेष शिबीरांचे आयोजन केले असता सदर सभांकरीता नागरीकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला भेटी दिलेल्या आहे. नागरीकांमध्ये हिवताप /डेंग्यु, जलजन्य व साथरोग आजारांबाबत प्रभावीपणे करण्यात आली.

तसेच कार्यक्षेत्रात जास्तीच नागरीकांपर्यंत पोहचुन जनजागृती करणे करीता ۶R नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत विविध ठिकाणी जाहिर शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरांकरीता १२३०३ नागरीकांनी भेट दिली असून, १०२६ रक्त नमुने घेण्यात आले. तसेच अत्तापर्यंत आयोजित शिबीरांचा केलेल्या ६५७०६ नागरीकांनी लाभ घेतला आहे.

सदर शिबिरांचे संख्या व जलजन्य/ वैशिष्टय म्हणून ॲनॉफीलीस व एडीस डासांची उत्पत्तीरऱ्थाने प्रत्यक्षात दाखवुन, तसेच नागरीकांना आळ्या प्रत्यक्ष दाखवून,





#### 3 आय इन्फोटेक लिमिटेड

(सीआयएन : L67120MH1993PLC074411) नोंदणीकृत कार्यालय : टॉवर क्र. ५, इंटरनॅशनल इन्फोटेक पार्क, वाशी स्टेशन कॉम्प्लेक्स नवी मुंबई – ४०० ७०३, महाराष्ट्र, भारत. दूर.क्र. : ०२२-७१२३ ८०००

#### ई-मेल : investors@3i-infotech.com वेबसाइट : www.3i-infotech.com ३१ व्या वार्षिक सर्व साधारण सभेची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, ३आय इन्फोटेक लिमिटेड (''कंपनी'') च्या सदस्यांची ३१वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम ) कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय, भारत सरकार (''एमसीए'' सर्वसाधारण परिपत्रक क्र. ११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२, सर्वसाधारण परिपत्रक क्र २/ २०२२ दिनांक ५ मे, २०२२ सहवाचिता परिपत्रके दिनांकित ३१ डिसेंबर, २०२०, २८ सप्टेंबर, २०२०, १५ जून, २०२०, १३ एप्रिल, २०२० आणि ८ एप्रिल, २०२० (एकत्रितरित्या एमसीए परिपत्रके असे उल्लेखित) आणि भारतीय प्रतिभृती आणि विनिमय मंडळ (सेबी) ची परिपत्रके दिनांकित ५ जानेवारी, २०२३, १३ मे, २०२२, १५ जानेवारी, २०२१ आणि १२ मे, २०२० (एकत्रितरित्या सेबी परिपत्रके असे उल्लेखित ) सह वाचावयाच्या कंपनी कायदा, २०१३ (कायदा) च्या लागू तरत्र्दी आणि त्याअंतर्गत बनलेल्या नियमांच्या अनुपालनामध्ये **सोमवार, ३०** सप्टेंबर, २०२४ रोंजी स. ११.३० (भाप्रवे) वाजता एजीएमची सूचना दि. १४ ऑगस्ट, २०२४ मध्ये नमूद 'केलेल्या व्यवसायाचे कामकाज करण्याकरिता सामायिक ठिकाणी सदस्यांच्या भौतिक उपस्थितीशिवाय, व्हिडियो कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / इतर दृक–श्राव्य माध्यमे ( ओएव्हीएम) द्वारे घेण्यात येणार आहे. एजीएमच्या कारणास्तव, नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) दूरस्थ इलेक्ट्रॉनिक मतदान (दूरस्थ ई–मतदान) आणि एजीएममध्ये व्हीसी / ओएव्हीएम सुविधेद्वारे सहभागी होण्याकरिता आणि सभेदरम्यान इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणेद्वारे (ई–मतदान) द्वारे मतदान करण्याकरिता आवश्यक सुविधा प्रदान करतील.

कायद्याच्या कलम १०१ आणि १३६ च्या तरतुदी आणि त्याअंतर्गत बनलेल्या नियमांच्या अनुषंगाने आणि एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रकांच्या अनुसार, एजीएमची सूचना, प्रक्रिया आणि ई– मतदानाकरिता माहिती आणि वित्तीय वर्ष २०२३–२४ करिता वार्षिक अहेवाल (सूचना आणि वार्षिक अहवाल) त्या सर्व सदस्यांना, ज्यांची नावे रेकॉर्ड दिनांक म्हणजेच शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०२४ रोजी कंपनीकडे किंवा निबंधक आणि भाग हस्तांतरण एजन्ट किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपन्ट्सकडे नोंदविण्यात आलेली आहेत, त्यांना ई-मेलद्वारे पाठविण्यात येतील आणि जे सदस्य विशेषकरून त्याची मागणी करतील त्यांना सूचना आणि वार्षिक अहवालाची भौतिक प्रत

ज्या सदस्यांनी त्यांचा ई–मेल पत्ता आणि मोबाईल क्रमांक नोंदविलेला नाही त्यांना विनंती आहे की डिपॉझिटरीकडे इलेक्टॉनिक स्वरुपात धारण केलेल्या समभागांच्या संदर्भात त्यांचे संबंधित डिपॉझिटर्र पार्टिसिपन्टद्वारे आणि भौतिक स्वरुपात भागधारणा केलेल्या समभागांच्या संदर्भात, कंपनीच्या निबंधक आणि भाग हस्तांतरण एजन्ट यांना लेखी स्वरुपात <u>investors@3i-infotech.com</u> वर कळवून ते

वार्षिक अहवालासह सूचनेची प्रत कंपनीची वेबसाईट म्हणजेच <u>www.3i-infotech.com</u> आणि कंपनीचे इक्विटी समभाग सूचिबद्ध असलेल्या स्टॉक एक्सचेंजेस म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेज ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या वेबसाईट अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com येथे देखील उपलब्ध आहेत आणि नएसडीएलची वेबसाईट म्हणजेच <u>www.evoting.nsdl.com</u> येथे देखील उपलब्ध आहे.

सदस्यांना एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर त्यांची मते दूरस्थ ई-मतदानाच वापर करून किंवा एजीएमदरम्यान ई-मतदानाद्वारे देण्याकरिता सुविधा प्रदान करण्यात येईल सदस्य एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार प्रक्रियेचे पालन करून फक्त व्हीसी / ओएव्हीएम द्वारे एजीएम मध्ये सहभागी होऊ शकतात.

सेबी परिपत्रक दिनांक ९ डिसेंबर, २०२० च्या दृष्टीने, सूचिबद्ध कंपन्यांद्वारे प्रदान करण्यात आलेल्या ई–मतदानावर, डिमॅट स्वरुपात प्रतिभूती धारण करणाऱ्या स्वतंत्र सदस्यांना डिपॉझिटरीज आणि डिपॉझिटरी पार्टिसिपन्ट्सकडे असलेल्या त्यांच्या डिमॅट खात्याद्वारे मतदान करण्याची परवानगी देण्यात येईल. ई–मतदान सुवेधा प्राप्त करण्याकरिता सदस्यांनी त्यांचे मोबाईल क्रमांक आणि ई–मेल पत्ता त्यांच्या डिमॅट खात्यामध्ये योग्यरित्या अद्ययावत करणे आवश्यक आहे.

दूरस्थ ई–मतदानाशी संबंधित कोणत्याही शंका किंवा तक्रारींकरिता, सदस्यांनी कृपया श्री. अमित विंशाल, उप उपाध्यक्ष किंवा कु पल्लवी म्हात्रे, वरिष्ठ व्यवस्थापक, यांना एनएसडीएल, ३०१, ३रा मजला, नमन चेंबर्स, जी ब्लॉक, प्लॉट नंबर- सी-३२, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे पूर्व, मुंबई-४०००५१ किंवा ०२२ ४८८६७००० किंव<u>ा evoting@nsdl.com</u> येथे संपर्क साधावाँ.

दिनांक : सप्टेंबर ०६, २०२४ ठिकाण : नवी मुंबई

सही /-वारिका रस्तोर्ग कंपनी सचिव



### क्रिधान इन्फ्रा लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : २०३, जोशी चेंबर्स, अहमदाबाद स्टीट

#### कर्नाक बंदर, मस्जिद पूर्व, मुंबई ४०० ००९. १८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

. कंपनी कायदा २०१३ कायदा च्या लाग असलेल्या तरतर्दीच्या अनसार तसेच त्या अंतर्गत बनविण्यात आलेल्य निर्वाच नियमाच्या अनुसार आणि सिक्युरिटीज औड एक्सचेंड बोर्ड आफ्र इडिया ("सेबी") (लिस्टिंग ऑप्लिंगेश्नस औ इडियम नियमाच्या अनुसार ऑणि सिक्युरिटीज औड एक्सचेंड बोर्ड आफ्र इडिया ("सेबी") (लिस्टिंग ऑप्लिंगेश्नस औ इडिय्क्लोजर रिकायर्गेट) अधिनियम २०१५ च्या अनुसार क्रीधान इन्फ्रा लिमिटेड ("कंपनी") यांची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार, दिनांक ३० सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी नऊ वाजून ३० मिनिटांनी कार्यालय क्रमांक ४२१- ४२२, सी विंग, चौथा मजला, २१५ अत्रियम, कोर्ट बार्ड मीरियटच्या समोर, अधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई ४०० ०५९ येथे बार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या विषयांच्या अनुसार घेण्यात येणार आहे.

र्द-मेल तपशील नोंटणीकत असावत करण्याची प्रकिया. मोबार्डल कमांक बँक खाते तपशील असावत करण्याची प्रकिय सेच ज्या सभासदांनी आपले ई-मेल तपशील कंपनी /आर टी ए/ डीपी यांच्याकडे नोंदणीकृत केले आहेत त्यांच्यासार्ठ प्रक्रिया जाणून घेण्यासाठी सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेचे सूचनेत देण्यात आलेल्या दरस्थ ई मतदान विषयक सूचनांच

या सभासदांनी आपले ई-मेल तपशीलाची नोंदणी केलेली नाही त्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी वार्षिक अहवाल नोटीसा तसेच अन्य पत्रव्यवहार कंपनीकडून इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्राप्त करण्यासाठी खालील प्रक्रियेचा अवलंब करावा. ना मधामरांकरे कंपनीचे महधाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत लांनी स्वाक्षी केलेला फॉर्म आगामशार-१ तमेच लाम अन्य प्रपत्रे कंपनीचे रजिस्टर आणि शेअर ट्रान्स्फर एजंट्स बिग शेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे त्यांचे कार्यालग बिग शेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड. कार्यालय क्रमांक एस/सहा, दोन, सहावा मजला, पिनॅकल बिजनेस पार्क, अहर सेंटर जवळ, महाकाली केव्ह्ज रोड, अंधेरी पूर्व, मुंबई ४०० ०९३, भारत दूरध्वनी ०२२ ६२६३ ८२०० किंवा ई-मेल ाध्यमातून <u>investor@bigshareonline.com</u> येथे सादर करावा. सदरील अर्ज कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध

ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग डिमेंट स्वरूपात आहेत त्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपले ई-मेल तपशिलाची नोंदणी तसेच ई-मेल तपशील अद्यावत करणे, मोबाईल क्रमांक आणि बँक खाते तपशील नोंदणीकृत करण्याची प्रक्रिया त्यांचे डिपॉझिटरी यांच्याकडे डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्या माध्यमातून पूर्ण करून घ्यावी. दरस्थ ई–मतदान तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान होणारे मतदान यांच्या विषयीच्या सचन

कायद्याचे कलम १०८ च्या तरतुर्दीच्या अनुसार तसेच त्या सह वाचा कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडिमिनिस्ट्रेशन) नियग् २०१४ चा नियम २० यांच्या अनुसार तसेच त्यात बेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणांच्या अनुसार आणि (सेबी लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट) अधिनियम २०१५ चा नियम ४४ यांच्या अनुसार (लिस्टिंग रेगुलेशन्स यांच्या अनुसार) वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या सर्व त्या विषयावर कंपनीच्या सभासदांन इलेक्ट्रॉनिक स्वरूपात दरस्त ई–मतदान पद्धतीने वार्षिक सर्वसाधारण सभेच्या आधी मतदान करण्याची संधी उपलब्ध करू ण्यात येत आहे. मतदान करण्याची सुविधा सीडीएसएल यांनी उपलब्ध करून दिली आहे. सर्व सभासदांना कळविण्यात येते की॰

- वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचने नमूद करण्यात आलेल्या विषयावर इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने कामकाज घेण्यात
- सभासदांचे मताधिकार हे कट ऑफ तारीख म्हणजेच शक्रवार, दिनांक २० सप्टेंबर २०२४ रोजी कंपनीच्या एका पेड अप इकिटी समभाग भांडवलात सभासदांकडे उपलब्ध असलेल्या समभागांच्या प्रमाणावर अवलंबून असतील. ज्या व्यक्तीचे नाव डिपॉझिटरीज बांनी तथार केलेल्या सभासद नोंद पुस्तिकेत तसेच लाभार्थी मालकांच्या यादीत कट ऑफ तारीख म्हणजेच शुक्रवार, दिनांक २० सप्टेंबर २०२४ रोजी नोंदणीकृत असेल तर केवळ अशाच व्यक्ती दुरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी पात्र असतील.
- अशी कोणतीही व्यक्ती जी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपनीचे समभाग घेऊन कंपनीची सभासद झालेली असेल आणि कट ऑफ तारीख म्हणजेच शुक्रवार, दिनांक २० सप्टेंबर २०२४ रोजी तिच्याकडे कंपनीचे समभाग असतील तर अशी च्यक्ती <u>helpdesk.evotino@cdslindia.com</u> किंवा investor@bigshareonline.com येथे आपला फोलिओ क्रमांक / डीपी आयडी आणि क्लायंट आयडी नमूद करून युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकते.
- मात्र, जी व्यक्ती दुरस्थ ई-मतदानासाठी सीडीएसएल यांच्याकडे या आधीच नोंदणीकृत आहे तर अशी व्यक्ती तिच्य सध्याचा यूजर आयडी आणि पासवर्ड मतदानाकरिता वापरू शकते.
- दरस्थ ई-मतदान कालावधीला शक्रवार, दिनांक २७ सप्टेंबर २०२४ रोजी भारतीय प्रमाणवेळेनसार सकाळी नज वाजता प्रारंभ करण्यात येईल आणि ही प्रक्रिया २९ सप्टेंबर २०२४ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी पा वाजता संपृष्टात येईल. त्यानंतर दरस्त ई-मतदान प्रारूप सीडीएसएल यांच्याकडून मतदानासाठी बंद करण्यात येईल एखाद्या सभासदाने एकदा एखाद्या विषयावर मतदान केलेले असेल तर त्याला त्यात बदल करण्याची अनुमती दिली
- या कालावधीत ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत किंवा डिमॅट स्वरूपात आहेत असे सभास वार्षिक सर्वसाधारण सभेच्या आधी दूरस्थ इ मतदान पद्धतीने मतदान करू शकतील
- वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी मतपत्रिकाच्या माध्यमातून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे आणि जे सभासद बैठकीला उपस्थित असतील आणि ज्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या आधी दरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान केलेले नाही असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेत मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान
- ज्या सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या आधी दरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावलेला आहे अस ाद वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहू शकतात मात्र त्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान पुन्ह मतदान करण्याची संधी दिली जाणार नाही. दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेच्या संदर्भातील सविस्तर तपशील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेत टेण्यात येत आहे आणि
- कंपनीचे संकेतस्थळ येथे तसेच तो सीडीएसएल यांचे संकेतस्थळ <u>www.evotingindia.com</u> येथे उपलब्ध करू-देण्यात येत आहे.
- कोणत्याही स्वरूपाच्या शंका असतील तर सभासद <u>www.evotingindia.com</u> येथे डाऊनलोड विभागात उपलब्ध असलेले फ्रिकेंटली आस्वड केश्चन्स किंवा सभासदांसाठी उपलब्ध असलेली ई-मतदान युजर मॅन्युअल यांचा संदर्भ घेऊ शकतात किंवा टोल फ्री क्रमांक १८०० २२ ५५ ३३ वेथे संपर्क साधू शकतात किंवा सीडीएसएल यांच्याशी helpdesk.evoting@cdslindia.com येथे संपर्क साधू शकतात जे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून होणाऱ्य मतदानाच्या संदर्भातील शंकांचे निरसन करतील.
- o. कंपनीच्या संचालक मंडळांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या आधी दरस्थ ई-मतदान पद्धतीने होणारे मतदान तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान प्रत्यक्ष मतपत्रिकेद्वारे होणारे मतदान योग्य आणि पारदर्शक पद्धतीने व्हावे याची छाननी करण्यासाठी छाननी अधिकारी म्हणून श्री रिकेश गाला (एसीएस क्रमांक ४२ ४८६) प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटर यांची नियक्ती केली आहे.
- . मतदानाचे निकाल वार्षिक सर्वसाधारण सभेचे कामकाज संपल्यानंतर कामकाजाच्या दोन दिवसात जाहीर क येतील आणि ते छाननी अधिकारी यांच्या अहवालासह कंपनीचे संकेतस्थळ येथे तसेच सीडीएसएल यांचे संकेतस्थळ www.evotingindia.com येथे प्रकाशित करण्यात येतील आणि त्यांची माहिती बीएसई लिमिटेड यांना www
- bseindia.com आणि www.nseindia.com यांना कळविण्यात येईल. . कंपनीच्या समभाग नोंद पुस्तिका आणि समभाग हस्तांतरण पुस्तिका शनिवार, दिनांक २१ सप्टेंबर २०२४ ते सोमवार दिनांक ३० सप्टेंबर २०२४ दोन्ही दिवस धरून या कालावधीत वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाने बंद राहतील.

क्रीधान इन्क्रा लिमिटेड यांच्या संचालक मंडळाच्या आदेशाच्या अनु

गौतम जोगिंदर लाल सुरी नांक : ६ सप्टेंबर, २०२४ डीआयएन : ०८१८०२३३ जा .क .विवअ/५/ ९७/३०२/ २०२४ .२५

दि. ०५/ ०९/२०२४ विशेष वसुली अधिकाऱ्याच्या कार्यान्वय न्यायालया समक्ष च्या आवारात

३०७ महावीर अपार्टमेंट, पंतनगर, घाटकोपर (पुर्व), मुंबई ४०००७५ फोन नं ९६५३४२३०८४,८१०८१५०५००

फॉर्म "झेड" नियम १**०**७ पोट-नियम ११ (ड) (१) (एक) पहा

त्र्याअर्थी निम्नस्वाक्षरीकार, **यशोर्मदिर सहकारी पतपेढी मर्यादित,** चे विशेष वसुली अधिकारी या नात्या ाहाराष्ट्र को . ऑपरेटिव्ह सोसायटिज नियम, १९६१ अन्वये दिनांक १२ .१२ . २**०**१८ रोजीच्या जप्ती सुचनेच्य अधिपत्राद्वारे दि ०५ .०९ .२०२४ रोजीस सुचना निर्गमित केली असुन न्यायनिर्णित ऋणकोंना म्हणजेच कर्जदार आणि हमीदार

· श्री -हरिदास लिंगप्या हातेकर २ · श्रीम -आशा हरिदास हातेकर ३ ·श्री -शिवाजी जगन्नाथ भोसर् **ेश्री -गोविंद लक्ष्मण अजिवले** च्या सह इतर न्यायनिर्णित ऋणको यांना सुचनेत नमुद केलेली रक्कम **रूपये ३९११७२/-(रूपये : तिन लाख एक्यान्नव हजार एकशे बहात्तर मात्र** ) दि ०५ ०९ २२०२४ रोजीर व्यासह वसुली पर्यंत १६% दराने पुढील व्याज या रक्कमेची परतफेड सदर सुचनेच्या प्राप्तीच्या तारखेल क्ररण्यास सांगितले होते आणि सदर न्यायनिर्णित ऋणको रक्कमेची परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने नेम्नस्वाक्षरीकारांनी खालील वर्णन केलेल्या मिळकतीची जप्ती आणि सदर जप्ती करिता सुचना निर्गमित केली

सदर रक्कमेची परतफेड करण्यास न्यायनिर्णित ऋणको असमर्थ ठरल्याने न्यायनिर्णित ऋणको आणि सर्वसामान जनतेस यादवारे सचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षराकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा ताव त्यांना महाराष्ट्र को - ऑपरेटिव्ह सोसायटीज नियम. १९६१ च्या नियम १०७ (११(ड-१))अन्वये पदान करण्यात आलेल्या शक्तिचा वापर करून **दि .०५ .०९ .२०२४** रोजी घेतला आहे

विशेषत: न्यायनिर्णित ऋणको आणि सर्वसामान्य जनतेस यादवारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीर्श कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा यशोमंदि सहकारी पतपेढी मर्यादित, च्या रक्कम **रूपये ३९११७२/- (रूपये : तिन लाख एक्यान्नव हजार एकशे बहात्तर मात्र** ) दिनांक .०५ .०९ .२०२४ रोजीसच्यासह त्यावरील पुढील व्याजाच्या भाराअधीन राहिल .

स्थावर मिळकतीचे वर्णन

घर क .७४३५, संतोषीमाता मंदिर, महालक्ष्मी नगर, अंबरनाथ पुर्व, जि . ठाणे स्थळ : मुंबई

दिनांक :04/09/२**0**२४



#### ले मेरिट एक्सपोर्ट्स लिमिटेड

रजि. कार्यालय: अ-३०७, बूमरँग, चांदिवली फार्म रोड, पवई, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००७२ सीआयएन:एल १७१११एमएच२००३पीएलसी१४३६४५; टेली. नं. :

• ईमेल आयडी: compliance@lemeriteexports.com • वेबसाइट: www.lemeriteexports.cor २१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान आणि सदस्यांची नोंदणी बंद करणे आणि शेअर पुस्तके हस्तांतरित करणे.

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, **ले मेरिट एक्सपोर्ट्स लिमिटेड** ("कंपनी") च्या सदस्यांची **२१** ार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम") व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ("व्हिसी")/ इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे ("ओयेव्हीएम") आयोजित केली जाईल. सोमवार ३० सप्टेंबर, २०२४, दुपारी ०४.० बाजता आयोजित करण्यात येईल कंपनी कायदा, ("अधिनियम") च्या सर्व लागू तरतुर्दीचे पालन करण्यासार्ट भाषामा जानामा बन्दान प्रश्त कर्माक है। भाग्य परिपञ्जक क्रमांक १४२०२० दिनांक ८ एप्रिल २०२० , १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२० संह १०/२०२० दिनांक ५ मे २०२० आणि ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी २०२१ सह वाचले. कॉर्पोरेट व्यवहा तंत्रालयाने जारी केलेले ("ए्मसीए परिपत्रक") आणि सेबी / एचओ / सीएफडी / सीए्मडी२ / सीआईआर / पी १०२१ / ११, परिपत्रक क्र. सेबी / एचओ / सीएफडी / सीएमडी१ / सीआईआर / पी / २०२० / ७९, दिनांक १ । २०२० आणि सेबी / एचओ / सीएफडी / सीएमडी२ / सीआईआर / पी / २०२०/६२, दिनांक १३ मे २०२ १ध्ये नमूद केल्यानुसार व्यवसाय व्यवहार करण्यासाठी एजीएम सूचना.

कंपनीने रिमोट ई-व्होटिंग, वीसी/ओएकीएम द्वारे एजीएममध्ये सहभाग आणि एजीएम दरम्यान ई-व्होटिंगन पुविधा देण्यासाठी विगशेअर सर्व्हिसेस प्राईवेट लिमिटेड ("विगशेअर") च्या सेवा गुंतल्या आहेत. एमसीए परिपत्रके आणि सेबीच्या परिपत्रकाचे पालन करून. २०२३-२४ आर्थिक वर्षासाठी कंपनी

वार्षिक अहवालासह ("वार्षिक अहवाल") एजीएम सचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केवळ सर्व सदस्यांना पाठविले बापिक अरुधालासिह ( चापिका अरुधात ) एजाएन सूचना इस्पन्द्रानक नेब्रुधान क्रिकार केन करूतनात्र नाजनर रोती आहे न्यांचे ईमेल पत्ता ( पने) क्रेपनीकड तारिणीकुत आहेति प्रिचीहिंदी एजंट – मेसर्स बिगरोअर सर्व्हिसेसे प्रायव्हेट लिमिटेड ( "बिगरोअर " ) सह नोंदणीकृत आहेत.

एजीएमच्या सूचनेसह वार्षिक अहवाल कंपनीच्या www.lemeriteexpoerts.com आणि स्टॉक क्सचेंजच्या www.nseindia.com या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे आणि बिगशेअर वेबसाइ. vww.bigshareonline.com वर उपलब्ध आहे.

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम् १०८ च्या तरतुदींनुसार कंपनी (व्यवस्थापन आणि भारत प्रशासन) नयम २० (सूची नियम, २०१४, वेळोवेळी सुधारित केल्यानुसार, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ सेक्रेटरीयलचे नियम ४४) सह वाचले. बंधने आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५, एमसी गरिपत्रके, सेबी परिपत्रक आणि उराव मानके सर्वसाधारण सभेने जारी केले आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ कंपनं क्रिटरीज ऑफ इंडिया, एजीएम सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार एजीएमवर मतदान हे एजीएमच्या आधी रिमोट ई होटिंग किंवा ई-व्होटिंगच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक माध्यमातून केले जाईल.

रिमोट ई-मतदान कालावधी गुरूवार, २६ सप्टेंबर, २०२४ (०९:०० सकाळी IST) पासून सुरू होत **गाणि रविवार, २९ सप्टेंबर, २०२४ (०५:०० संध्याकाळी IST)** रोजी संपतो आणि दूरस्थ ई–मतदा जलावधीच्या शेवटी, सुविधा तात्काळ ब्लॉक केली जाईल. या कालावधीत कंपनीचे भागधारक, एकतर भौति वरूपात किंवा अभौतिक स्वरूपात समभाग धारण करतात आणि ज्यांचे नाव सभासदांच्या नोंद वहीमध्ये किंव डपॉझिटरीद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नींदवहीमध्ये कट-ऑफ तारखेला म्हणजेच **सोमवार, २३ सप्टेंब** २०२४ रोजी नोंदवलेले असेल तर ते रिमोट ई-व्होटिंगच्या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असतील. सर्वसाधारण सभे

एजीएममध्ये ई-व्होटिंगची सविधा फक्त अशा सदस्यांसाठी उपलब्ध असेल जे रिमोटद्वारे एजीएमम पस्थित असतील आणि ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आधीच आपले मत दिलेले नाही. ज्या सदस्यांनी एजीएमपूर्व भापले मत ई-व्होटिंग केले आहे ते व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएमला उपस्थित राह् शकतात परंतु एजीएम दरम्य

एजीएममध्ये उपस्थित राहण्याची आणि एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगद्वारे मते देण्या प्रक्रिया आणि पद्धत "ई-बोटिंग" अंतर्गत एजीएम सूचनेमध्ये दिलेल्या नोट्समध्ये दिली आहे. ज्या सदस्यांनी त्यांचा ईमेल पत्ता नोंदणीकृत केलेला नाही किंवा नोटीस पाठवल्यानंतर शेअर्स ताब्यात घेत

ाहीत आणि कट–ऑफ तारखेला म्हणजेच **सोमवार. २३ सप्टेंबर. २०२४** रोजी शेअर्स ताब्यात घेतले आहेत. "**ई-मतदान"** अंतर्गत एजीएम सूचनेकडे नोट्स पाठवू शकतात. एजीएममध्ये उपस्थित राहण्यासार र्गाणि/एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग किंवा ई-व्होटिंगद्वारे त्योंचे मत देण्यासाठी मतदान करण्यासाठी. कंपनीच्या ज्या सदस्यांनी त्यांचा ईमेल पत्ता (पत्ते) नोंदणीकृत/अपडेट केलेला नाही, त्यांनी कंपनील

कर्माण्या ज्या सरस्या। पात्रा इसरा पात्र (पात्रा) गाय्याकृता जनस्य स्वर्ता गार्व, पात्रा जनस्य जनस्या compliance@lemeeriteexpoerts.com या ईमेल पत्यावर लिहून तेच नोंदणीकृत अपडेट (फिलिक्स शेअर्सच्या बाबतीत) करून घेण्याचे आबाहन केले आहे. फोलिओ क्रमांक आणि पॅन कार्डची स्वयं–साक्षांकित प्रत केवा त्यांच्या डिपॉझिटरी सहभागींसोबत (डीमटेरिअलाइन्ड / इलेक्ट्रॉनिक मोडमध्ये) ज्यांच्याकडे डिमॅट खारं

तुम्हाला रिमोट ई-व्होटिंग, एजीएम दरम्यान ई-व्होटिंग आणि व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएममध्ये उपस्थि ाहण्यासंबंधी काही समस्या/प्रश्न/तकारी असल्यास, तुम्ही वारंवार विचारले जाणारे प्रश्न ("FAQs") आणि इपलब्ध ई-वोटिंग मॅन्युअल पाहू शकता. मदत् विभागांतर्गत www.bigshareonline.com वर किंव vote@bigshareonline.com वर ईमेल लिहा किंवा १८००२२५४२२ वर संपर्क साधा

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ च्या तरतुदीनुसार आणि सूची नियमावलीच्या नियमन ४२ नुसार कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर हस्तांतरण पस्तके मंगळवार. **२४ सप्टेंबर २०२४ ते सोमावार ३० सप्टेंब** २०२४ पर्यंत बंद राहतील ( दोन्ही दिवसांचा समावेश ) वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाने केला जाईल.

संचालक मंडळाच्या आदेशान ले मेरिट एक्सपोर्ट्स लिमिटेड

ठिकाण: मुंबई

तारीख : ६ सप्टेंबर २०२४

संदीप पोहार कंपनी सचिव आणि अनु

### लुक्स हेल्थ सर्विसेस लिमिटेड

सीआयएन: एल९३०३०एमएच२०११पीएलसी२२२६३६ **नोंदणीकृत कार्यालय:** ५ व ९, १ला व २रा मजला, प्लॉट २७/३३, ब्ल्युमॉन चेंबर्स, नगिनदास मास्टर लेन, हतात्मा चौक, फोर्ट, मुंबई–४००००१. **दूरध्वनी**:९७७३४१३९१६. ई-मेल:lookshealthserv@gmail.com, वेबसाइट:www.looksclinic.in

१३व्या वार्षिक सर्वसाधारण सभा, ई–वोटिंग व पुस्तक बंद करण्याची सूचना . गोटीस याद्वारे देण्यात येते की कंपनीची १३वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ही **सोमवार, ३० नप्टेंबर, २०२४ रोजी स.११.३०वा**., ५ व ९, १ला व २रा मजला, प्लॉट २७/३३, ब्ल्युमॉन चेंबर्स ागिनदास मास्टर लेन, हुतात्मा चौक, फोर्ट, मुंबई–४००००१ येथे व्यवहाराची देवाणघेवाण करण्यासाट रजीएमं सूचनेत नमुद व्यवसायावर विचार विमर्ष करण्याकरिता होणार आहे.

नदस्यांना याद्वारे कळविण्यात येते की, कंपनीच्या १३व्या एजीएमची सूचना एमसीए/सेबी परिपत्रकानुस ज्या सदस्यांची नावे शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०२४ रोजी नोंद आहेत त्यांना **गुरुवार, ०५ सप्टेंबर,** २०२४ रोजी पाठविण्यात आले आहे आणि ज्यांचे ई-मेल आरटीए/डीपीकडे नोंद आहेत. एजीएम मूचना व वित्तीय वर्ष २०२३–२०२४ करिताचा वार्षिक अहवाल कंपनीच्या www.looksclinic.in

ज्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत नाहीत अशा इतर शेअरहोल्डर्सना ही सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्राप्त ज्राचारी आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देण्यासाठी, त्याच्या रजिस्ट्रोर आणि शेअर ट्रान्सफ जंटसोबत ईमेल पत्त्यांच्या नोंदणीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. एमसीए ईमेल पत्त्यांच्य गेंटागीची प्रकिशा खाळीळप्रमागे आहे.

<u> गॅपॉरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या उपरोक्त परिपत्रकाच्या अनुषंगाने, ज्या भागधारकांनी त्यांच</u> ईमेल पत्ता नोंदणीकृत केलेला नाही, त्यांनी तात्पुरता त्यांचा ईमेल पत्ता कंपनीच्या आरटीए, स्कायलाईन , हायनान्शियल सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये नोंद्रणीकृत करून, <u>http://www.skylinerta.com</u> EmailReg.php लिंकवर क्लिक करून मिळवू शंकता. ईमेलच्या यशस्वी नोंदणीनंतर, या एजीएमसाठी ई–व्होटिंग सक्षेम करण्यासाठी शेअरहोल्डरला नोटिंसची सॉफ्ट कॉपी आणि यूजर आयडी आणि पासवर्डसह –व्होटिंगची प्रक्रिया मिळेल. काही शंका असल्यास, शेअरहोल्डर <u>admin@skylinerta.com</u> वर लिह् शकतात.

ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायमेंट) रेग्युलेशन्स २०१५ नियम ४२ व ४७ नुसार संदस्यांर्च .... नोंदणी आणि शेअर हस्तांतरण पस्तके कंपनींच्या एजीएमच्या उद्देशासाठी **सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४** ते **सोमवार. ३० सप्टेंबर. २०२४** (दोन्ही दिवस समावेश) पासन बंद राहील.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ च्य नेयम २० सहवाचिता सिक्यरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डेस्क्लोजर रिक्वायमेंट) रेग्युलेशन्स २०१५ नियम ४४ नुसार नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड एनएसडीएल) द्वारे पुरविलेल्या दूरस्थ ई-मतदान सेवांद्वारे सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान . हरण्याचा पर्याय आहे किंवा एजीएमच्या ठिकाणच्या मतदान केंद्रात मत देता येईल. सभासद केवळ नतदानासाठी केवळ एक पद्धत निवडू शकतात उदा. मतदानपत्रकाद्वारे किंवा दूरस्थ ई–मतदानाद्वारे प्रदर्स्यांनी दोन्ही मते आपल्या मतांनी मतदान केल्यास, रिमोट ई-मतदानादारे झालेली मतदानाची ाणना केली जाईल आणि एजीएमच्या मतदानाच्या पेपरमध्ये मतदान करून अवैध म्हणून मानले जाईल कंपनीच्या सदस्यांनाही यादारे कळविण्यात येत आहे की:

- १३वी वार्षिक सभेची सूचना कंपनीच्या www.looksclinic.in आणि एनएसडीएलच्य www.evoting.nsdl.com वेबसाइटवर उपलब्ध आहे.
- दूरस्थ ई-मतदान पर्यायी आहे आणि **गुरुवार, २६ सप्टेंबर, २०२४ (स.०९:००) ते रविवार, २९** सप्टेंबर, २०२४ (सायं.५.००) पर्यंत पोर्टल खुले राहील. त्यानंतर रिमोट ई–मतदान एनएसडीएल द्वारे बंद केले जाईल.
- सभासदांचे मतदानाचे हक्क कंपनीच्या जसे की कट ऑफ तारखेला सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४ रोजी असणाऱ्या पेड अप इक्विटी शेअर भांडवलाच्या शेअर्सप्रमाणे असेल.
- कंपनीचे समभाग मिळविणारा कोणताही व्यक्ती. आणि नोटीस पाठविल्यानंतर कंपनीचा सभास बनते आणि सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४ या दिवशी कट-ऑफ तारखेनुसार शेअर्स धारप केल्याने evoting@nsdl.co.in वर किंवा admin@skvlinerta.com विनंती पाठवन लॉगइन आयडी ऑणि पासवर्ड प्राप्त करू शकता. तथापि, जर एखाद्या व्यक्तीने ई-वोटिंगसार्ठ एनएसडीएलकडे नोंदणी केली असेल तर विद्यमान यूजर आयडी आणि पासवर्ड मत देण्याकरित
- पोलिंग पेपरने मतदानाची सुविधा देखील एजीएममध्ये उपलब्ध करून देण्यात येईल आणि ज्या सदस्यांना रिमोट ई-मतदानाद्वारे मतदान केले जाणार नाही अशा सभासदाला उपस्थित राहणाऱ्या सदस्यांनी मतदानाच्या पोलिंग पेपरने सभेतत आपला अधिकार वापरण्यास सक्षम राहतील.
- एखाद्या ई-वोटिंगद्वारे मतदानाचा हक्क बजावल्यानंतरही एजीएममध्ये सदस्य सहभागी होऊ शकतो परंतु एजीएमवर पुन्हा मत देण्यास पात्र राहणार नाही.

वेद्युत मतदान व पोलिंग पेपरबाबत काही तक्रारी असल्यास त्यांनी कंपनी सचिव व सक्षम अधिकारी ांच्याशी संपर्क साधू शकता.

दिनांक : ०५ सप्टेंबर, २०२४ ठिकाण : मंबर्ड

पितेश दोशी व्यवस्थापकीय संचालव

#### **Jumbo Finance Limited**

CIN: L65990MH1984PLC032766
stered Office: 805, 8th Floor 'A' Wing, Corporate Avenue, Sonawala Road,
Goregaon (East), Mumbai-400 063
Telefax:022-26856703,# email id: jumbolin@hotmail.com,
#website: www.jumbofinance.co.in

NOTICE OF 40<sup>th</sup> ANNUAL GENERAL MEETING,
E-VOTING INFORMATION AND BOOK CLOUSURE

NOTICE is hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 that the Register of Members and the Share Transfer books of the Company would remain closed from Tuesday, the 24th September, 2024 to Monday, the 30th September, 2024 (both days inclusive) for the purpose of holding the Annual General Meeting.

NOTICE is also hereby given that the 40th Annual General Meeting (AGM) of the Shareholders of the Company would be held on Monday (AGM) of the Shareholders of the Company would be held on Monday, the 30<sup>th</sup> September, 2024 at 11.00 a.m. at the Registered Office of the Company at Office No. 805, 8<sup>th</sup> Floor, 'A' Wing Corporate Avenue, Sonawala Road, Goregaon (East) Mumbai - 400063. The printed Annual Report contains, inter alia, the Notice for the said AGM specifying the items of Ordinary business and the audited Accounts of the Company for the year ended 31<sup>st</sup> March, 2024, together with the Reports of the Auditors and the Directors thereon, is being mailed to all the shareholders whose names appear on the Register of Members and to the Beneficial Holders of Shares as per the details provided by the National Securities Depository Limited and the Central Depository Services (India) 108 of the Companio Act 2012 and the

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 and the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Company is pleased to provide its Shareholders with facility to exercise their right to vote for the businesses to be transacted at the 40th AGM by electronic means through E-Voting Services provided by Central Depository Services (India) Limited.

The E-voting period shall commence from Friday the 27.09.2024 and ends on Sunday the 29.09.2024. The voting by electronic means shall not be allowed beyond 5.00 p.m. on 29.09.2024. During the e-voting period, Members of the Company, holding shares either in physical or dematerialized form, as on end of the day of business hours 20.09.2024 will be eligible to cast their vote electronically. Once the vote on a resolution is cast by the shareholder, it cannot be changed subsequently.

BY ORDER OF THE BOARD FOR JUMBO FINANCE LTD

Date: 06.09.2024 Place: MUMBAI

SMRITI RANKA MANAGING DIRECTOR



बी-२०८, रामजी हाऊस, ३०, जांभुळवाडी, जे.एस.एस. रोड, मुंबई-४००००२ दूर:०२२-२२०१६६४०, ई-मेल:arnoldholding9@gmail.com, वेबसाईट:www.arnoldholdings.in

वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, अरनॉल्ड होल्डींग्ज लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ४२वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४ रोजी स.१०.००वा. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा इतर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) द्वारे, एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार व्यवसाय व्यवहार करण्यासाठी होणार आहे. सहकार मंत्रालयाने ५ मे, २०२० रोजी जारी केलेल्या सामान्य परिपत्रकानुसार, दिनांक ८ एप्रिल, २०२० ३ एप्रिल, २०२०, १३ जानेवारी, २०२१, १४ डिसेंबर, २०२१, ५ मे, २०२२ रोजीच्या सामान्य परिपत्रकांसह वाचा २८ डिसेंबर, २०२२ आणि २९ सप्टेंबर, २०२३ (एकत्रितपणे एमसीए परिपत्रक म्हणून संबोधले जाते) आणि सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) परिपत्रक दिनांक १२ मे, २०२०, १५ जानेवारी, २०२१, १३ मे. २०२२ आणि ५ जानेवारी. २०२३. कंपनी ४२व्या एजीएमची सचना तिच्या वार्षिक अहवाल २०२३-२४ सोबत इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे फक्त अशा सदस्यांना पाठवेल ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी किंवा रजिस्टार आणि टान्सफर एजंट आणि डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत. वार्षिक अहवालासह एजीएमच्या सूचनेच्या प्रत्यक्ष प्रती पाठविण्याची आवश्यकता मसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रकांदारे वितरीत करण्यात आली आहे. कंपनीने व्हीसी/ओएव्हीएमदारे कंपनीर्च

ची नियुक्ती केली आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी कंपनीचा वार्षिक अहवाल, इतर गोष्टींबरोबरच, एजीएमची सूचना कंपनीच्या www.arnoldholdings.in या वेबसाइटवर आणि www.bseindia.com वर स्टॉक एक्सचेंजच्या बिसाइटवरही उपलब्ध आहे. त्याची एक प्रत सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसएल) च्या www.evotingindia.com या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे.

एजीएम आयोजित करण्यासाठी व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म प्रदान करण्यासाठी सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसएल)

#### पुस्तक बंद करणे व ई-वोटिंगची सूचना

कंपनीच्या सर्व भागधारकांना येथे सचित करण्यात येत आहे की. एजीएमनिमि मंगळवार. २४ सप्टेंबर. २०२४ ते **सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४** (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक बंद ठेवण्यात येईल. ई-वोटिंग तरतुदीसाठी नोंद २३ सप्टेंबर, २०२४ आहे.

- सर्व सदस्यांना सचित करण्यात येत आहे की:
- ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/ठेवीदार सहभागीदाराकडे नोंद आहेत त्या सर्वांना एजीएम सूचनेच्या विद्युत प्रती पाठविल्या आहेत. एजीएम सूचनेच्या वास्तविक प्रती सर्व सदस्यांना त्यांच्या नोंद पत्त्यावर पाठविल्या आहेत. सदर सूचना कंपनीच्या www.amoldholdings.in वेबसाईटवर उपलब्ध आहे. एजीएम सूचना वितरण पुर्ण
- नोंद दिनांक २३ सप्टेंबर, २०२४ रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांन एजीएमच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून (रिमोट ई-वोटिंग) सीडीएसएलच्या विद्युत मतदान प्रणालीने एजीएम सूचनेत नमुद विषयावर विद्युत स्वरुपात त्यांचे मत देता येईल. सर्व सदस्यांना सुचित करण्यात येत आहे अ) इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मतदानाच्या मार्फतीने एजीएम सुचनेत नमुद करण्यात आल्याप्रमाणे साधारण आणि
- विशेष कामकाज केले जाऊ शकेल. ब) रिमोट ई-वोटिंग **शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ रोजी स.९.००वा.** सुरू होईल.
- क) रिमोट ई-वोटिंग रविवार, २९ सप्टेंबर, २०२४ रोजी सायं.१७.००वा. समाप्त होईल
- ड) एजीएममध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मतदान करण्याची पात्रता ठरविण्याची निर्दिष्ट तारीख दिनांक २३ सप्टेंबर, २०२४ आहे.
- ज्या कोणत्याही व्यक्तीने सदर कंपनीचे भाग संपादीत केले आहेत आणि सभेची सूचना पाठविण्यात आल्यानंतर सदर कंपनीचा सभासद बनला आहे आणि निर्दिष्ट तारीखेस म्हणजेच २३ **सप्टेंबर, २०२४** रोजी भागधारण करीत असल्यास helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती पाठवून लॉगईन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतो. तथापि जर एखादी व्यक्ती ई-वोटिंगकरिता सीडीएसएलसह यापुर्वी नोंद असल्यास त्यांनी मत देण्यासाठी विद्यमान युजर आयडी व पासवर्ड वापरावा.
- सदस्यांनी याची नोंद घ्यावी की: (१) वरील नमुद दिनांक व वेळेनंतर सीडीएसएल ई-वोटिंग संबंधित मॉड्युअल निष्क्रीय करील आणि मतदान करण्याची वेळ आणि संबंधित सभासदाने एखाद्या ठरावावर मत दिल्याम ते त्यानंतर बदलण्याची परवानगी सदर सभासदांना असणार नाही. (२) पोलिंग पेपरने मतदान करण्याची सविधा एजीएमच्या वेळेस उपलब्ध करून दिली जाईल. (३) ज्या सभासदानी रिमोट ई-वोटिंग सुविधेद्वारे त्यांचे मत दिले आहे ते देखील सदर ईजीएममध्ये उपस्थित राह शकतात. परंतु एजीएममध्ये पुन्हा मत देण्याचा त्यांना अधिकार राहणार . नाही; आणि (४) सदर निर्दिष्ट तारखेस ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या नोंदणी पुस्तकात आणि फायदेशीर मालकांच्या यादीमध्ये नोंद आहे केवळ त्याच व्यक्तीला रिमोट ई-वोटिंगची त्याचप्रमाणे बॅलेट पेपरने सभेच्या वेळेस मतदान करण्याचा अधिकार असेल.
- ई-वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास www.evotingindia.com च्या डाऊनलोड सेक्शनवर सभासदांसाठी असलेल्या फ्रिक्कन्टली आस्कड क्रेश्चन्स (एफएक्यु) चा आणि सभासदांकरिताच्या ई-मतदा वापरण्याचा पुस्तकेचा संदर्भ घेऊ शकतात किंवा हेल्पसेक्शनवर संपर्क करावा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा.

अरनॉल्ड होल्डींग्ज लिमिटेडकरित राजी जयकुमार पनिक कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

SHRIRAM

ठिकाण: मुंबई

दिनांक: ०६.०९.२०२४

### श्रीराम फायनान्स लि.

इंडस्टीयल इस्टेट, गिंडी, चेन्नई-६०००३२ शाखा कार्यालय: सॉलिटेयर कॉर्पोरेट पार्क, इमारत क्र.७, ७७२,

७वा मजला, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३. वेबसाईट:www.shriramfinance.in

तारण मालमत्तेमधुन मालकीच्या वस्तु काढुन घेण्याबाबत सूचना टीप: हे कळविण्यात येते की, श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेडचे एनसीएलटी, चेन्नईच्या आदेशानुसार श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेडमध्ये एकत्रीकरण करण्यात आले आहे. त्यानंतर श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेडचे नाव बदलून श्रीराम फायनान्स लिमिटेड असे ३०.११.२०२२ पासून ३०.११.२०२२

रोजी नाव बदलण्याच्या अनुषंगाने इन्कॉर्पोरेशन प्रमाणपत्राद्वारे करण्यात आले. पुर्वग्रहाशिवाय दिनांक: ०१.०९.२०२४

१. बाप्पा फ़ुट कंपनी (कर्जदार)

मालक आनंद काशिनाथ तिवारी न्यु मैत्री आशिष कोहौसो., दुकान क्र.८, संयुक्त नगर, आचोळे रोड, नालासोपारा (पर्व), पालघर-४०१२०९.

२. आनंद काशिनाथ तिवारी (सह-कर्जदार/जामिनदार) फ्लॅट क्र.२३, २रा मजला, विंग सी, गोविंद दळवी नगर कोहौसोलि., चिताभाई पटेल

रोड, नालंदा रेस्टोरंट समोर, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१. ३. श्रीमती सीमा आनंद तिवारी (सह-कर्जदार/जामिनदार)

फ्लंट क्र.२३, २रा मजला, विंग सी, गोविंद दळवी नगर कोहौसोलि., चिताभाई पटेल रोड, नालंदा रेस्टोरंट समोर, कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१.

विषय: तारण मालमत्तेमधुन मालकीच्या वस्तु काढुन घेण्याबाबत सूचना

आम्ही अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी, ३७वे न्यायालय, एस्प्लानेड, मुंबई आदेश दिनांक २५/१०/२०२३ प्रकरण क्र.३८८/एसए/२०२२ दिनांक २५.१०.२०२३ रोजीच्या सरफायसी कायद्यांतर्गत जारी केलेल्या आदेशाचा संदर्भ घेतले आहे. हे आदेश कांदिवली (ईएएस) येथील कोर्ट कमिशनर ॲडव्होकेट अमता मयर म्हरप्राळकर यांच्यामार्फत अंमलात आणण्यात आले आणि मालमत्ता अर्थात फ्लॅट क्र.२३, २रा मजला, विंग सी, गोविंद दळवी नगर कोहौसोलि., चिताभाई पटेल रोड, नालंदा रेस्टोरंट समोर, कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१ या जागेचा वास्तविक ताबा दिनांक ०२.०२.२०२४ रोजी सुपुर्द केला. ताब्यात घेताना तुमचे विविध लेख/ वैयक्तिक वस्तू आढळून आल्या होत्या ज्यांची नोंद न्यायालय आयुक्तांनी संलग्न पंचनाम कम इन्व्हेंटरीमध्ये केली आहे. आम्ही तुमची मालमत्ता दिनांक ३०/०८/२०२४ रोजी

ऑनलाइन ५व्या लिलावाद्वारे विकली. आम्ही तुम्हाला विनंती करीत आहोत की, पुढील ५ कार्यालयीन दिवसात (१०.०९.२०२४) जोडलेल्या वस्तुंच्या यादीनुसार तुमच्या वैयक्तिक वस्तु घेऊन जाव्यात, अन्यथा आम्ही त्या वस्तु गोदामात स्थलांतर करु किंवा खासगी व्यवहाराने विक्री करू आणि वस्तु हरविल्यास आम्ही जबाबदार असणार नाही. कृपया नोंद असावी की, लिलाव विक्री यशस्वी झाल्यास वसुलीमधुन जर तोटा झाला तर सदर तोटा तुमच्याकडून इतर सर्व प्रलंबित शुल्क व खर्चासह घेतले जाईल. पुढील कायदेशीर कारवाईकरिता तुम्ही स्वत: जबाबदार असाल.

श्रीराम फायनान्स लिमिटेडकरिता, प्राधिकृत अधिकारी